

जलयुक्त शिवार अभियानातील गावांकरिता
सिमेंट नाला बांध/साठवण बंधारा/ रिचार्ज बंधारे
यांच्या आर्थिक मापदंडाबाबत.

महाराष्ट्र शासन

मृद व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक: सासिबं-२०१४/प्र.क्र.२०९/जल-७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख : १२ जून, २०१८

वाचा:

(१) मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्रमांक: सासिबं२०१४-/प्र.क्र.२०९/जल-७,
दिनांक २३ जून, २०१७.

(२) मृद व जलसंधारण विभाग, शासन पत्र क्र. सासिबं२०१४-/प्र.क्र.२०९/जल-७,
दिनांक २३ मार्च, २०१८.

प्रस्तावना

जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम असून यामध्ये पाणलोट क्षेत्र आधारीत मृद व जलसंधारणाच्या विविध उपचार करण्यात येतात. सिमेंट नाला बांध या जलसंधारणाच्या उपचाराकरिता भौतिक व आर्थिक मापदंडाबाबत संदर्भाधीन दिनांक २३ जून, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. जलयुक्त शिवार अभियानातील गावे जल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने सिमेंट नाला बंधारे आवश्यक असल्यास व आर्थिक मापदंडात बसत असल्यास अशा बंधान्यांकरिता भौतिक निकष शिथिल करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला देण्यात आलेले आहेत.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट नाला बांध व अनुषंगीक बांधकामांना प्रशासकीय मान्यता घेणे व कामांची अंमलबजावणी करणे सुरळीत होऊन जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांना गती येण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातील गावांसाठी सिमेंट नाला बांध /साठवण बांध / रिचार्ज बांध या जलसंधारणाच्या उपचाराकरिता आर्थिक मापदंडामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासननिर्णय

सिमेंट क्राँक्रीट नालाबांध या जलसंधारणाच्या उपचाराकरिता जलसंपदा विभाग शासन निर्णय क्रमांक मापदंड २२१४/(२६३/२०१४)/भाग२-२/२०१४/लपा-२, १९ जुलै, २०१६ नुसार ० ते १५० हे. क्षमतेच्या कोल्हापूरी बंधान्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या प्रति सघमी (TCM) आर्थिक मापदंड वापरण्यात यावेत, अशा सुचना शासन निर्णय दिनांक २३ जून, २०१७ मधील परिच्छेद ५ नुसार दिलेल्या आहेत. तरी आता जलयुक्त शिवार अभियानातील गावाकरिता सिमेंट नाला बांध/ साठवण बांध/ रिचार्ज बांध या जलसंधारणाच्या उपचाराकरिता जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. मापदंड २२१४/(२६३/२०१४)/

भाग२-२/२०१४/लपा-२, मंत्रालय, मुंबई दि.१९ जुलै, २०१६ नुसार ० ते १५० सघमी क्षमतेच्या कोल्हापूरी बंधान्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या रु./सघमी (Rs/TCM) आर्थिक मापदंडाच्या १.४ पट वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१८०६०८११२९५९४०२६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु.द.नाईक)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे खाजगी सचिव,
२. मा. सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ यांचे सचिव
३. मा. अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ यांचे सचिव
४. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
५. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
६. सर्व सन्माननीय विधानसभा/विधान परिषद संसद सदस्य,
७. मा. मंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
८. मा. राज्यमंत्री (जलसंधारण) यांचे सचिव सहाय्यक,
९. सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
१०. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहाय्यक
११. अपर मुख्य सचिव (कृषि), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
१३. आयुक्त, मृद व जलसंधारण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
१४. आयुक्त कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे
१५. विभागीय आयुक्त (सर्व)
१६. संचालक मृदसंधारण, व पाक्षेय कृषि आयुक्तालय, पुणे-४११ ००१,
१७. मुख्य अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ पुणे
१८. प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, वने / सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे
१९. संचालक, महाराष्ट्र सुदूर सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे,
२०. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे ,

२१. मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे
२२. अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे,
२३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई (प्रसिध्दीकरीता),
२४. सर्व जिल्हाधिकारी,
२५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी/अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
२६. महालेखापाल १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर (लेखा परीक्षा व लेखा व अनुज्ञेयता),
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२८. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
२९. सर्व उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय,
३०. सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
३१. सर्व अधिक्षक अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) मंडळ
३२. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
३३. सर्व कार्यकारी अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण),
३४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
३५. सर्व मंत्रालयीन विभाग,
३६. सर्व सह सचिव/उप सचिव/ अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, ग्रा.वि. व ज.सं. विभाग, मंत्रालय, मुंबई.
३७. नियोजन विभाग/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
३८. कार्यासन, जल-१, ग्रा.वि.व ज.सं. विभाग, मंत्रालय, मुंबई.
३९. कार्यासन जल-७ (निवड नस्ती)